

होर्डिंग व बॅनरवरील संदेश डिजिटल पध्दतीने फ्लेक्सवर छपाई करणे/लावणे/काढणे याकरीता विहित कार्यपध्दतीने निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीस व दरास मान्यता देणेबाबत-सन २०२३.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक : मावज-२०२१/प्र.क्र.२११/का.३४

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक:- १३ ऑक्टोबर, २०२३.

वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांका मावज- २०१९/प्र.क्र.९१/३४, दि. ७.६.२०१९
- २) माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे पत्र क्र. प्रदर्शने/२०२३/होर्डिंग/का- ६/३९९, दि.१.६.२०२३.

प्रस्तावना :-

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असणाऱ्या होर्डिंगवर तसेच बॅनरवर शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती व संदेश डिजिटल पध्दतीने फ्लेक्सद्वारे छपाई करणे तसेच ते लावणे/काढणे या कामासाठी निवडलेल्या संस्था व त्यांच्या दरास दिनांक ७ जून २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. या शासन निर्णयाची मुदत दोन वर्षे कालावधीपर्यंत होती. सदर शासन निर्णयाची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रस्तुत कामासाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून नव्याने निश्चित करण्यात आलेल्या संस्था व त्यांच्या दरास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती व संदेश डिजिटल पध्दतीने फ्लेक्सद्वारे छपाई करून ती राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या होर्डिंगवर तसेच बॅनरवर लावणे व काढणे यासाठी संस्था व दर विहित कार्यपध्दतीने निश्चित करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून प्राप्त झालेल्या १५ संस्थांच्या अर्जांपैकी निविदा प्रक्रियेच्या नियम,अटी व शर्तीनुसार संपूर्ण निकषांची पूर्तता करणाऱ्या पुढील विवरणपत्र "अ" व "ब" येथे नमूद संस्थांना तसेच त्यांच्या दरांना त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या महसूली विभागाकरीता या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

(अ) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अखत्यारीतील २०x१० फूट आकाराच्या होर्डिंग्जवर फ्लेक्स छपाई करुन (लावणे/काढणे यासह) संदेश प्रसारित करणाऱ्या संस्था व त्यांचे दर खालीलप्रमाणे राहतील :-

अ.क्र.	संस्थेचे नाव	विभाग	प्रति चौ.फूट दर	
१.	मे.अलका प्रिंटेर्स डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जेल रोड, धुळे - ४२४००१ मो.क्र.९४२३९८२१७०/९४२२२८९५२० ई-मेल:alkaprinters९९@gmail.com	कोकण विभाग	११+ GST १८ % (१.९८)	१२.९८
		नाशिक विभाग	१०.२५+ GST १८ % (१.८५)	१२.१०
		कोल्हापूर विभाग	१०.६५+ GST १८ % (१.९२)	१२.५७
२.	मे. ड्रीम क्रिएशन अॅडव्हर्टाईजिंग ऑफिस नं.४,५, प्लॉट नं.११ आणि ३३, क्रिष्णा चेंबर, विद्या नगर, औरंगाबाद. मो. क्र. ८८८८८८८०९० ई-मेल:info@dreamscreationads.com	मुंबई मुख्यालय	११.४८+ GST १८ % (२.५२)	१४.००
		पुणे विभाग	९.८४+ GST १८ % (२.१६)	१२.००
		औरंगाबाद विभाग	९.०२+ GST १८ % (१.९८)	११.००
		लातूर विभाग	९.०२+ GST १८ % (१.९८)	११.००
३.	मे.कपिल इंडस्ट्रीज, ए-१०६, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, खैरणे एमआयडीसी, टीबी रोड, नवी मुंबई. मो.क्र.९८१९८८११५५ ई-मेल:kapilindo४@gmail.com	नागपूर विभाग	९.७५+ GST १८ % (१.७५)	११.५०
		अमरावती विभाग	९.७५+ GST १८ % (१.७५)	११.५०

(ब) डिजिटल पध्दतीने फ्लेक्स बॅनर्स छपाई करुन संदेश सार्वजनिक ठिकाणी लावणे व काढणे याकरीता संस्थेचे नाव व दर पुढीलप्रमाणे राहतील :-

अ.क्र.	संस्थेचे नाव	विभाग	एका बॅनरसाठी प्रति चौ.फूट दर		दहा/त्यापेक्षा जास्त बॅनरसाठी प्रति चौ.फूट दर	
१.	मे.कपिल इंडस्ट्रीज, ए-१०६, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, खैरणे एमआयडीसी, टीबी रोड, नवी मुंबई. मो.क्र.९८१९८८११५५ ई-मेल:kapilindo४@gmail.com	मुंबई (मुख्यालय)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३
		कोकण (विभाग)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३
		पुणे(विभाग)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३
		नाशिक(विभाग)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३
		कोल्हापूर(विभाग)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३
		औरंगाबाद(विभाग)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३
		नागपूर(विभाग)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३
		अमरावती(विभाग)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३
	लातूर(विभाग)	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	६.३०+ GST १८% (१.१४)	७.४३	

२. उपरोक्त विवरणपत्रात नमुद दर हे जीएसटीसह असून यावर शासन नियमानुसार कोणताही स्वतंत्रपणे कर आकारण्यात येणार नाही. तसेच मंजूर झालेले दर हे सर्व शासकीय विभाग, कार्यालये, महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे, उपक्रम, आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था, इतर स्वायत्त संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषद, शासन पुरस्कृत सहकारी संस्था यांना लागू राहतील.
३. निवड झालेल्या संस्थांकडून सदर दर मान्य असल्याबाबतच्या सहमतीसह रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर करारनामा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने करुन घ्यावा.
४. करारनाम्यात नमूद करण्यात आलेल्या नियम,अटी व शर्ती नुसार मान्यताप्राप्त संस्थांकडून शासकीय योजनांच्या प्रसिद्धीचे काम समाधानकारकरीत्या पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची राहिल.
५. वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या संस्था व त्यांच्या दरास हा शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून दोन वर्षासाठी किंवा नवीन संस्था व दर निश्चित होईपर्यंतच्या कालावधीसाठी यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत शासन मान्यता देण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१०१३१६५५००३४०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रिमा दत्तारॉय)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई -३२
३. मा. उपमुख्यमंत्री व मंत्री (गृह) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई -३२
४. मा. उपमुख्यमंत्री व मंत्री (वित्त) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई -३२
५. विरोधी पक्षनेते, विधानपरिषद / विधानसभा सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
७. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
८. अपर मुख्य सचिव (वित्त) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
१०. प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११. सचिव (बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई -४०० ०३२
१३. संचालक (माहिती) (प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२
१४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१५. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई

१६. उपसंचालक(लेखा), माहिती जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२
१७. लेखाधिकारी, माहिती जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२
१८. कक्ष अधिकारी, कार्यासन-१४४३, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१९. कक्ष अधिकारी/व्यय-४/विनियम, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२०. मे.अलका प्रिंटर्स, धुळे/मे. ड्रिम क्रिएशन अॅडव्हर्टाईजिंग, औरंगाबाद/मे. कपिल इंडस्ट्रीज, नवी मुंबई, जि.ठाणे
(माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई यांचे मार्फत)
२१. निवड नस्ती/का.३४(दोन प्रती), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.